

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर
कार्यकारी नियामक मंडळाचे पदाधिकारी व
कार्यकारी समितीचे पदाधिकारी यामध्ये
बदल करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्र.बांबूसा-२०२३/प्र.क्र.१२३/फ-९
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- १ सप्टेंबर, २०२३

वाचा :-

१. शासन पत्र क्र. बांबूसा-२०१५/प्र.क्र.११९/फ-९ दिनांक ६.५.२०१५
२. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र.बांबूसा-२०१७/प्र.क्र.३१९/फ-९ दिनांक २०.६.२०२३
३. प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष-९/भावसे/BRTC/प्र.क्र.१२/ ८०३/२३-२४ दिनांक १.८.२०२३

प्रस्तावना :-

बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्याकरीता शास्त्रोक्त पद्धतीने बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण व प्रसार करण्यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीच्या Memorandum of Association and Rule & Regulation ला संदर्भ क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर संदर्भ क्र.२ अन्वये शासन निर्णय क्र.बांबूसा-२०१७/प्र.क्र.३१९/फ-९ दिनांक २०.६.२०२३ बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर हे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा पदसिद्ध संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली आले आहे. आता प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचेकडून संदर्भ क्र.३ चे पत्रानुसार नियामक मंडळ व कार्यकारी समितीमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने उपरोक्त कार्यरत नियामक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकारी समितीचे पदाधिकारी बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय:-

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर ही संस्था अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा पदसिद्ध संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर यांचे प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आलेले आहे. त्यानुसार बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर अधिनस्त कार्यरत कार्यकारी समिती व नियामक मंडळामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

नवनिर्मित नियामक मंडळाचे पदाधिकारी (Board of Governors)

| अ.क्र. | नियामक मंडळात सद्या कार्यरत पदाधिकारी | पद |
|--------|---|---------------|
| १ | प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख) म.रा.नागपूर | अध्यक्ष |
| २ | प्रधान मुख्य वनसंरक्षक, (उत्पादन आणि व्यवस्थापन) म.रा.नागपूर | सदस्य |
| ३ | व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, नागपूर | सदस्य |
| ४ | अपर प्रधान मुख्य (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) म.रा.तथा पदसिद्ध संचालक, चंद्रपूर व वनप्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर | सदस्य |
| ५ | मुख्य वनसंरक्षक/वनसंरक्षक (प्रा.), चंद्रपूर | सदस्य |
| ६ | मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, नागपूर | सदस्य |
| ७ | जिल्हाधिकारी, चंद्रपूर | सदस्य |
| ८ | अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूर | सदस्य |
| ९ | संचालक, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर | सदस्य |
| १० | Two Eminent persons to be nominated by the PCCF (HoFF) to represent the interest of the bamboo, cane sources and product | सदस्य |
| ११ | जिल्हा समाज कल्याण अधिकारी, चंद्रपूर | सदस्य |
| १२ | संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली | सदस्य सचिव |

नवनिर्मित कार्यकारी समितीचे पदाधिकारी

| अ.क्र. | कार्यकारी पद | संस्थेचे पद |
|--------|--|-------------|
| १ | अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), म.रा.नागपूर तथा पदसिद्ध संचालक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर | अध्यक्ष |
| २ | मुख्य वनसंरक्षक (प्रा.),/ वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर | सदस्य |
| ३ | संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर | सदस्य |
| ४ | मुख्य वनसंरक्षक/वनसंरक्षक (प्रा.), गडचिरोली | सदस्य |
| ५ | विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर | सदस्य |
| ६ | उपविभागीय अधिकारी राजस्व, चंद्रपूर | सदस्य |

| | | |
|---|--|---------------|
| ७ | प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, चंद्रपूर | सदस्य |
| ८ | अध्यक्षांनी निवडलेले १ अशासकीय सदस्य ज्यांना बांबूच्या स्रोताची माहिती आहे | सदस्य |
| ९ | संचालक, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली | सदस्य सचिव |

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०९०११६४३२४१०१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(विवेक होशिंग)

उप सचिव (वने), महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
४. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
७. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
८. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्व
९. विभागीय आयुक्त (सर्व महसूल विभाग)
१०. आयुक्त, आदिवासी विभाग, नागपूर.
११. जिल्हाधिकारी (सर्व)
१२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपूर
१३. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), सर्व
१४. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
१५. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१६. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१७. नियोजन विभाग (का-१४७५), मंत्रालय, मुंबई-३२.
१८. कार्यासन फ-९, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.(निवडनस्ती).